

yeut

12:02

act2

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

104/4978

पावती

Original/Duplicate

Friday, July 19, 2019

नोंदणी क्र. :39म

12:37 PM

Regn.:39M

पावती क्र.: 9530

दिनांक: 19/07/2019

गावाचे नाव: मखमलाबाद

दस्तऐवजाचा अनुक्रमांक: नसन1-4978-2019

दस्तऐवजाचा प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट

सादर करणाऱ्याचे नाव: आरती चंद्रकांत गिते

नोंदणी फी

रु. 100.00

दस्त हाताळणी फी

रु. 400.00

पृष्ठांची संख्या: 20

एकूण:

रु. 500.00

आपणास मूळ दस्त ,थंबनेल प्रिंट,सूची-२ अंदाजे  
12:56 PM ह्या वेळेस मिळेल.

Sub Registrar Nashik1

बाजार मुल्य: रु.1917000 /-

मोबदला रु.1917000/-

भरलेले मुद्रांक शुल्क : रु. 100/-

सह.दुय्यम निबंधक वर्ग-२  
नाशिक-१.

1) देयकाचा प्रकार: By Cash रक्कम: रु 100/-

2) देयकाचा प्रकार: DHC रक्कम: रु.400/-

डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 1607201906741 दिनांक: 19/07/2019

बँकेचे नाव व पत्ता:

नोंदणी फी माफी असल्यास तपशिल :-

1) Fee Adjustment : Fee Adjustment (yashada training) code added for keeping tack of adjusted fees

Received Original Document

५  
सा आरती चंद्रकांत गिते. Date: 22 JUL 2019

315  
S-2010

Original Document  
DATE 5 JUL 2010



19/07/2019

सूची क्र.2


दुय्यम निबंधक : दु.नि. नाशिक 1

दस्त क्रमांक : 4978/2019

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : मखमलाबाद

(1)विलेखाचा प्रकार	डीड ऑफ अपार्टमेंट	
(2)मोबदला	1917000	
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	1917000	
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव:नाशिक म.न.पा. इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे मखमलाबाद स.नं.53/18,यांसी प्लॉट नं.1,यावरील कृष्णलीला अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.19,कार्पेट क्षेत्र 58.08 चौ.मी.( ( Survey Number : 53/18 ; ) )	
(5) क्षेत्रफळ	1) 58.08 चौ.मीटर	
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.		
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड, 2.मनिषा मदन काकड, 3.मनिषा पवन काकड, 4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु. म्हणून नितिन वसंत काकड वय:-38; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक. पिन कोड:-422003 पॅन नं:-AASFK8767C 2): नाव:-1.मदन वसंत काकड,2.मनिषा नारायण गिते लग्नानंतरचे नाव मनिषा मदन काकड,3.मनिषा रामदास वाघ लग्नानंतरचेनाव मनिषा पवन काकड,4.विकास सदाशिव बोराडे यांचे ज.मु. म्हणून मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड,2.मनिषा मदन काकड,3.मनिषा पवन काकड,4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु.म्हणून नितिन वसंत काकड वय:-38; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक. पिन कोड:-422003 पॅन नं:-AIFPK8479G	
(8)दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-आरती चंद्रकांत गिते वय:-56; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: रविवार पेठ, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक. पिन कोड:-422001 पॅन नं:-BTKPG6741E	
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	15/07/2019	
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	19/07/2019	
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	4978/2019	
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	100	
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	100	
(14)शेरा		


नोंदणी नंतरची प्रथम  
सुची क्र. II प्रत  
अस्सल तर हुकुम नककल  
सह. दुय्यम निबंधक वर्ग-२  
नाशिक-२.

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-


मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण करारनामा अलाहिदा नोंदविला आहे कारणाचा तपशील करारनामा अलाहिदा नोंदविला आहे


मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.



बिना विचार विना  
नाम विना  
विना विना विना विना  
१-१०० विना विना विना  
१-१०० विना





महाराष्ट्र MAHARASHTRA

2019



विक्रीचे ठिकाण नासिक कोर्ट क्र. 2366 व 13 दि. 15 JUL 2019  
 स्टॅम्प घेणाराचे नांव..... For. KANHAIYYA BUILDERS..... रा.  
 हस्ते.....  
 सही..... PARTNER.....

Nashik

9 JUL 2019

दि. नासिक मिरिच अँड कोर्टस् मल्टी.  
 को-ऑ. आयटी. लि. नासिक.  
 रजि. नं. एन. एस् जी. एन. एल / 992 / 9900


मुद्रांक पेपर अल्ट्रा व्हायलेट लॅम्प खाली तपासले व एस.एम.एस. / संदर्भित मुद्रांक विक्रेत्यांच्या दुरध्वनी / भ्रमजध्वनी यत्न / संपर्क साधून तपासले असता मेळ देवावर आढळून आला.

सह. दुय्यम निबंधक वर्ग-२  
 नासिक-०

Stamp Duty of Rs.1,15,100/- & Registration Fee of Rs.19,170/- has been paid vide Agreement of Sale, registered at Sr.No.2292/2019, dtd.02/04/2019, NSK-1 & Declaration Deed, registered at Sr.No.4362/2019, dtd.27/06/2019, NSK-1.


**DEED OF APARTMENT (SALE DEED)**

THIS DEED OF APARTMENT is made at Nashik this 15<sup>th</sup> day of July 2019.




Department of Stamp & Registration, Maharashtra	
Receipt of Document Handling Charges	
PRN 1607201906741	Date 16/07/2019
Received from arti chandrakant gite, Mobile number 1111111111, an amount of Rs.400/-, towards Document Handling Charges for the Document to be registered(iSARITA) in the Sub Registrar office S.R. Nashik 1 of the District Nashik.	
Payment Details	
Bank Name SBIN	Date 16/07/2019
Bank CIN 10004152019071605962	REF No. IGAGPHYK14
This is computer generated receipt, hence no signature is required.	

नसन-१  
 क्र. ४२६६ / २०१९  
 २ - २०



१- नसन  
 २- नसन  
 ३- नसन





M/S. KANHAIYYA BUILDERS

PAN: AASF8767C

A partnership firm, having its office at:

Shop No.1, Devkinandan Apartment,  
Makhamalabad Road, Panchavati, Nashik 3  
Through Partners,

- 1) MR. MADAN VASANT KAKAD,  
Age:42, Occupation: Business & Agriculturist,
- 2) MRS. MANISHA MADAN KAKAD,  
Age:37, Occupation: Agriculturist & Housewife,
- 3) MRS. MANISHA PAVAN KAKAD,  
Age:36, Occupation: Medical Practitioner,  
No.1 to 3 R/o.4610, Mahadev Bag,  
Makhamalabad Road, Panchavati, Nashik 3
- 4) MR. VIKAS SADASHIV BORADE,  
Age:34, Occupation: Business & Agriculturist,  
R/o. Borade Mala, Makhamalabad Road,  
Panchavati, Nashik 3

hereinafter referred to as the **VENDOR/PROMOTER** (Which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof mean and include their legal heirs, representatives, executors, administrators & assignees) of the FIRST PART.

**AND**

- 1) MR. MADAN VASANT KAKAD,  
Age:42, Occupation: Business & Agriculturist,  
PAN: AIFPK8479G
- 2) MANISHA NARAYAN GITE  
After marriage MRS. MANISHA MADAN KAKAD,  
Age:37, Occupation: Agriculturist & Housewife,  
PAN: BGOPK9859C
- 3) MANISHA RAMDAS WAGH,  
After marriage MRS. MANISHA PAVAN KAKAD  
Age:36, Occupation: Medical Practitioner,  
PAN: BGOPK9316C  
No.1 to 3 R/o.4610, Mahadev Bag,  
Makhamalabad Road, Panchavati, Nashik 3
- 4) MR. VIKAS SADASHIV BORADE,  
Age:34, Occupation: Business & Agriculturist,  
PAN: CBDPB0007J  
R/o. Borade Mala, Makhamalabad Road,  
Panchavati, Nashik 3



नस्रन-१
दलक्र. (४९६६/२०११)
४ - २०



Through their GPA holder  
M/S. KANHAIYYA BUILDERS  
PAN: AASF8767C

A partnership firm, having its office at:  
Shop No.1, Devkinandan Apartment,  
Makhmalabad Road, Panchavati, Nashik 3  
Through Partners,

- 1) MR. MADAN VASANT KAKAD,  
Age:42, Occupation: Business & Agriculturist,
- 2) MRS. MANISHA MADAN KAKAD,  
Age:37, Occupation: Agriculturist & Housewife,
- 3) MRS. MANISHA PAVAN KAKAD,  
Age:36, Occupation: Medical Practitioner,  
No.1 to 3 R/o.4610, Mahadev Bag,  
Makhmalabad Road, Panchavati, Nashik 3
- 4) MR. VIKAS SADASHIV BORADE,  
Age:34, Occupation: Business & Agriculturist,  
R/o. Borade Mala, Makhmalabad Road,  
Panchavati, Nashik 3

hereinafter referred to as the **OWNER/CONFIRMING PARTY** (Which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof mean and include their legal heirs, representatives, executors, administrators & assignees) of the SECOND PART.


**AND**

MRS. ARATI CHANDRAKANT GITE, ✓  
Age:56, Occupation: Business,  
PAN: BTKPG6741E

R/o. Ghar No.568, Gite Wada, Ravivar Peth, Nashik-422001

hereinafter referred to as the ALLOTTEE/PURCHASER (Which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof mean and include his/her/their heirs, legal representatives, executors, administrators) of the THIRD PART.

**WHEREAS** the land bearing Plot No.1, out of S.No.53/18, total admeasuring area (1000.00 Sq. Mtrs – an area of 35.63 Sq. Mtrs surrendered to N.M.C. Nashik as per Rules)= 964.37 Sq. Mtrs. lying & situated at village Makhmalabad, Tal. & Dist. Nashik within the limits of Sub-Register Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation hereinafter referred to as said land more specifically described in Schedule-A is owned by the Owner / Confirming Party herein.



**AND WHEREAS** the Confirming party has also purchased TDR of 400.00 Sq. Mtrs. from Mr. Popat Trimbak Shinde out of Certificate No.689, dtd.11/03/2014. The sale deed to this effect is duly registered in the office of Sub-Registrar, Nashik 1 at Sr.No.4174/2014, dtd.07/05/2014.

**AND WHEREAS** the VENDOR/PROMOTER i.e. Kanhaiyya Builders, a partnership firm has undertaken the said land together with TDR of 400.00 Sq. Mtrs. as referred hereinabove for development purpose from the Owner/Confirming party by Development Agreement & GPA dtd.06/02/2018 on certain terms, conditions and consideration. Development Agreement & General Power of Attorney so executed by the Owner / Confirming party in favour of the Vendor / Promoter on 06/02/2018 are registered before the Sub-registrar, Nashik-3 at Sr.No.2902/2018 & 2903/2017, dtd.12/04/2018 respectively.

**AND WHEREAS** the Vendor & Confirming Party is absolutely seized & possessed and otherwise well and sufficiently entitled to all that piece and parcel of the said plot of the land described in the Schedule-I written hereunder and the land-owner therefore has absolute right to sell, disposed-off, alienate the said property in any manner whatsoever in nature;

**AND WHEREAS** the Vendor/Promoter is in possession of the project land.


**AND WHEREAS** the VENDOR/PROMOTER has decided to develop the said Land by constructing the ownership flats, a scheme in the name of "Krushnaleela Apartment"

**AND WHEREAS** the Promoter has proposed to construct on the project land having 1 building consisting of parking area on ground floor and 4 upper floors.

**AND WHEREAS** the Nashik Municipal Corporation has sanctioned the building plans and has issued Commencement Certificate bearing C.C. No. LND/BP/Panch/C-2/172/895 on 11/06/2014.

**AND WHEREAS** the construction of the building Krushnaleela Apartment is complete and the Promoter has thus obtained from Nashik Municipal Corporation vide Completion Certificate No.ननवि/सी२/२२७९१/११४, दि.१२/०६/२०१९.

**AND WHEREAS** the Vendor being owner and developer of the plot has right to enter into an Agreement of Sale of the various flats and other constructions to the various prospective purchasers at the price, terms



and conditions, as may be decided by the Vendor and to appropriate the sale-proceeds thereof.

**AND WHEREAS** the Promoter/Vendor has executed Declaration of Krushnaleela Apartment building and the said Declaration is duly registered in the office the Sub-Registrar, Nashik-1 at Sr. No.4362/2019, dtd.27/06/2019.

**AND WHEREAS** the Promoter/Vendor has registered the Project under the provisions of the Act with the Real Estate Regulatory Authority at No: **P51600017642**.

**AND WHEREAS** the Vendor has agreed to sale constructed **Flat No.19** situated on **Third** Floor having constructed area of **58.08** Sq. Mtrs. (carpet) which is more particularly described in schedule-II written hereunder and hereinafter referred to as "the said flat" on certain terms, conditions and considerations. The said Agreement of Sale is duly executed and registered in the office of **Sub-Registrar, Nashik-1** at **Sr. No.2292/2019 dt.02/04/2019**. The purchaser has paid the requisite stamp of **Rs.1,15,100/-** together with registration fee of **Rs.19,170/-** at the time of registration of said Agreement of Sale. The present Deed of Apartment is therefore made an executed on general stamp of Rs.100/-.


**AND WHEREAS** after execution of Agreement of Sale in respect of said flat by the Vendor in favour of the purchaser, the Purchaser has paid the entire amount of consideration of **Rs.19,17,000/- (Rupees Nineteen Lakhs Seventeen Thousand only)** to the Vendor as mentioned herein below:

Amount Rs.	Description
75,000/-	Paid by the Purchaser to the Vendor by Cheque No.125506, drawn on NAMCO Bank, M. G. Road Br, Nashik. The Vendor hereby acknowledges the same.
18,42,000/-	Paid by the Purchaser to the Vendor by Cheque No.796125, dtd.09/04/2019, drawn on Axis Bank (Home loan). The Vendor hereby acknowledges the same.

=====

**Rs.19,17,000/- Rupees Nineteen Lakhs Seventeen Thousand only**

As such the Vendor has received entire amount of consideration from the Purchaser towards full & final settlement. The Vendor hereby states and declares that, no amount towards consideration is due and payable by the Purchaser to the Vendor.



The Vendor hereby agrees and acknowledges the receipts of the entire amount of consideration from the Purchaser. The Purchaser thus requested to execute these present which the Vendor consented to do so.

**NOW THEREFORE THIS DEED WITNESSETH HEREIN**

1. That for a total consideration of **Rs.19,17,000/- (Rupees Nineteen Lakhs Seventeen Thousand only)** which is received by the Vendor from the Purchaser before execution of these present, the Vendor do hereby convey, alienate and transfer all that piece and parcel of **Flat (Family Unit) No.19** in **KRUSHNALEELA APARTMENTS** Condominium situated on **Third** floor, in favour of the Purchaser.
2. As the Vendor received entire amount of consideration from the purchaser, the Vendor does hereby convey, alienate and transfer all that piece and parcel of **Flat No.19** in **KRUSHNALEELA APARTMENTS** Condominium, in favour of the Purchaser.
3. The consideration of **Flat No.19** is paid by the Purchaser to the Vendor includes the consideration of the said **Flat No.19** alongwith **3.19%** undivided right, common areas and facilities as mentioned in the Declaration of Apartment.
4. The actual, clear, vacant and peaceful possession of the said **Flat No.19**, as described in Schedule-II written hereunder is handed over by the Vendor to the Purchaser and the Purchaser hereby confirms the same.
5. By virtue of this Deed, the Purchaser has become the absolute and exclusive Owner of the **Flat No.19** alongwith right in undivided common areas and facilities, as defined in the Declaration Deed and as described in the Schedule-II written hereunder. The Purchaser hereby state and declare that, he/she/they have gone through Declaration Deed and undertake to abide with the byelaws of the KRUSHNALEELA Apartment Condominium.
6. The Flat conveyed hereunder is free from any encumbrances, charges and defect in the title and that the Vendor has not subjected the said Flat to any charge by way of mortgage, lien, lease, gift, oral or written will etc.
7. The Purchaser, before taking possession of the said Flat from the Vendor has satisfied him/her/themselves about the area, construction quality of the said Flat and the amenities provided therein and therefore he/she/they are not entitled to raise any complaint or objection, whatsoever in nature in respect of area & construction quality of the said Flat.

नसम-१	
प्लॉट नं. (४२६८ / २०११)	
६	२०



8. Alongwith this Deed, the Vendor is executing Deed of Apartments of the other Apartments in the Building in favour of the individual Apartment Owners and as such the entire property, as mentioned in the Schedule-I along with the building thereon is deemed to have been owned by "KRUSHNALEELA APARTMENTS CONDOMINIUM".

9. The Purchaser shall have **3.19%** undivided right in the common areas and facilities as mentioned in the Declaration Deed.

10. The Purchaser shall enjoy the Ownership and possession of the said Flat conveyed hereunder as absolute and exclusive owner, without any disturbance or obstruction from the Vendor or anybody claiming through the Vendor.

11. All the rates, taxes, maintenance charges, etc. in respect of the said Flat is to be paid & borne by the Purchaser only, since the date of the receipt of the Completion Certificate & possession.

12. The entire expenses of this Deed is borne and paid by the Purchaser.

**SCHEDULE-A  
DESCRIPTION OF PROPERTY**

All that piece and parcel of land bearing **S.No.53/18**, bearing **Plot No.1**, total admeasuring (1000.00 Sq. Mtrs – an area of 35.63 Sq. Mtrs surrendered to N.M.C. Nashik as per Rules)= **964.37 Sq. Mtrs.**, lying & situated within the limits of revenue village **Makhmalabad**, within limits of Tal. & Dist. Nashik and also within limits of Nashik Municipal Corporation.


**BOUNDED AS UNDER**

On or towards East	:	Road
On or towards West	:	S.No.53/17
On or towards North	:	S.No.53/18 (P)
On or towards South	:	Layout of S.No.452/1/A-1

**THE SCHEDULE-B**

**OF THE SAID PREMISES REFERRED HERE IN BELOW:**

An apartment bearing No.19, area admeasuring **58.08 Sq. Mtrs.** carpet area subject to fluctuation of both areas not more than 3% on **Third Floor** in Building named as "**Krushnaleela Apartment**" together with one car parking space in the covered parking on ground floor being constructed on the land more particularly described in the Schedule I herein above.



BOUNDED AS UNDER

- On or towards East : Flat No.18 ✓  
On or towards West : Flat No.20 ✓  
On or towards North : Passage & Flat No.22 ✓  
On or towards South : Side Margin ✓

IN WITNESS WHEREOF THE PARTIES HERETO HAVE HERE UNTO SET AND SUBSCRIBED THEIR RESPECTIVE HANDS AND SEALS ON THE DAY, MONTH AND THE YEARS HEREIN ABOVE WRITTEN

SIGNED, SEALED AND DELIVERED BY  
THE WITHIN NAMED VENDOR/PROMOTER  
M/S. KANHAIYYA BUILDERS

Through Partners,


1) MR. MADAN VASANT KAKAD

*Madan Vasant Kakad*




2) MRS. MANISHA MADAN KAKAD

*M. M. Kakad*



3) MRS. MANISHA PAVAN KAKAD

*Manisha Kakad*



4) MR. VIKAS SADASHIV BORADE

*Vikash Borade*



SIGNED, SEALED AND DELIVERED BY  
THE WITHIN NAMED OWNER/CONFIRMING PARTY

1) MR. MADAN VASANT KAKAD

2) MANISHA NARAYAN GITE

After marriage MRS. MANISHA MADAN KAKAD

3) MANISHA RAMDAS WAGH

After marriage MRS. MANISHA PAVAN KAKAD

4) MR. VIKAS SADASHIV BORADE,

Through their GPA holder

M/S. KANHAIYYA BUILDERS

Through Partners,

1) MR. MADAN VASANT KAKAD

*Madan Vasant Kakad*



नसन-१  
सं.क्र. (४२६८/२०१९)  
१० - २०



2) MRS. MANISHA MADAN KAKAD

M. M. Kakad



3) MRS. MANISHA PAVAN KAKAD

mpkakad



4) MR. VIKAS SADASHIV BORADE


Borade



SIGNED, SEALED AND DELIVERED BY  
THE WITHIN NAMED ALLOTTEE/PURCHASER  
MRS. ARATI CHANDRAKANT GITE

५  
श्री आरती चंद्रकांत गीते.

WITNESS :



1. BoradesB  
Sumit B. Borade

2. Arate  
MANOJ ARATE







# नाशिक महानगरपालिका, नाशिक

इमारत बांधकामाचा वापर करणे बाबतचा दाखला

No. 22791

(पूर्ण/भागणः)

जायक क्र./नवि/सी 2/22609/1978

दिनांक : 92/08/209e

श्री. श्रमती श्री सदल काकड सी. मानिषा काकड, - श्री विक्रम बोरडे

सी. मानिषा काकड

पैन क्रमांक :

प्रकल्पाचे ठिकाण व पत्ता : त्रिलोचनी हॉस्पिटल, मागे विद्यानगर म.वा.प. रोड पंचवटी

आयक क्र. सी 2/आसी/55 दि. 92/08/209e

व्हॅकट फ्लॉट : परपट्टी इंडेक्स नं. 3029.3666

महाशह.

दाखला देण्यात येतो की, शिवामतील/सि.स.नं., स.नं. 43/96

प्लॉट नं. 9 अं.पू. क्र. अरुणमलावाट मधील इमारतीच्या तळ पाकळी + चार मजले

मजल्याचे एकदल बांधकाम परवानगी क्र. सी 2/19/02/195 दिनांक 99/10/2098 अन्वये

दिल्याप्रमाणे अर्कित/रंजि./सुपरवायझर, श्री. गणेश पवार एजिस्ट्रेशन क्र. CA/97/21850

यांचे निरीक्षणखाली पूर्ण साली असून निवासी/निवासेतर/शैक्षणिक/ निवासी कारणासाठी खालील अटी शर्तीस अधिन राहून इमारतीचा वापर करणेस परवानगी देण्यात येत आहे.

१) एकूण बांधकाम क्षेत्र 9451.12 चौ.मी. या पैकी निवासी 9451.12 चौ.मी. निवासेतर चौ.मी.

२) एकूण चटई क्षेत्र 9483.43 चौ.मी. या पैकी निवासी 9453.43 चौ.मी. निवासेतर चौ.मी.

३) एकूण पार्किंग क्षेत्र या पैकी निवासी निवासेतर चौ.मी.

४) सादर इमारतीचा वापर निवासी/निवासेतर/शैक्षणिक/ निवासी कारणाकरिताच करावा येईल. त्या वापरात बदल करता येणार नाही. वापरात बदल करावयाचा झाल्यास एकदल कार्यालयानी पूर्व परवानगी घ्यावी लागेल.

५) अधिशमन विभागाचा अंतिम दाखला क्रमांक

६) पर्यावरण विभागाचा नाहरकत दाखला क्रमांक

७) परपट्टी आकारणे करणेकामी संबंधित विभागात संपर्क साधावा.

८) सादर इमारतीत स.न.पा.च्या पूर्व परवानगी शिवाय बांधकामाच्या बांधकामाच्या कोणताही बदल करता येणार नाही, तसे केल्याचे आढळून आल्यास नियमांतील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल.

९) वाचकाम शुल्क रु. 32925/- + वाच. सुद्धत वाट रु. 5000/- पा.क्र. 900/209 दि. 08/08/209e (1) FSI प्रिमियम रु. 282320/- पा.क्र. 66/224 दि. 08/08/209e (2) त्रिलोचनी हॉस्पिटल म.वा.प. रु. 80000/- +

सेस चार्जस रु. 38950/- + अलगावकृत वा.प. रु. 5000/-

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

हॉस्पिटल रु. 820264/- पा.क्र. 25/266 दि. 08/08/209e

नसन-3  
क्र. 8266/2018  
93-20  
340/2904



पावती

कार्यकारी अभियंता  
नगर नियोजन विभाग

Original/Duplicate

नोंदणी क्र. : 39M

Regn. : 39M

Thursday, April 12, 2018  
11:06 AM

पावती क्र.: 3527. दिनांक: 12/04/2018

गावाचे नाव:  
दस्तऐवजाचा अनुक्रमांक: नसन3-2904-2018  
दस्तऐवजाचा प्रकार : विशेष मुखत्यारनामा  
सादर करणाऱ्याचे नाव: नितिन वसंत काकड

नोंदणी फी रु. 100.00  
दस्त हाताळणी फी रु. 240.00  
पृष्ठांची संख्या: 12  
एकूण: रु. 340.00

आपणास मूळ दस्त, थंबनेल प्रिंट, सूची-2 अंदाजे  
11:09 AM ह्या वेळेस मिळेल.

सह. कुटुंब नियोजन विभाग, नाशिक

नसम-१  
 क्र. ४२६८ / २०११  
 १४ - २०



COMPLETION PLAN  
 STAMP OF APPROVAL  
 APPROVED  
 Date: 13.12.2011

**A. AREA STATEMENT**

1. Area of the proposed plot	1000.00
2. Area of the proposed building	1000.00
3. Area of the proposed road	1000.00
4. Area of the proposed parking	1000.00
5. Area of the proposed open space	1000.00
6. Area of the proposed green space	1000.00
7. Area of the proposed water body	1000.00
8. Area of the proposed other	1000.00
9. Total area	1000.00

**CERTIFICATE OF AREA**

I, the undersigned, being a duly qualified and licensed Surveyor, have surveyed the above described land and find that the area is as stated in the above statement and that the same is in accordance with the records of the Government and the Survey Department.

Signature of Licensed Surveyor: Engineer, Surveyor  
 Date: 13.12.2011

**OWNERS DECLARATION**



I, the undersigned, being the owner of the above described land, hereby declare that the same is in accordance with the records of the Government and the Survey Department and that I have no objection to the same being used for the purpose of the above mentioned plan.

Signature of Owner: [Signature]  
 Date: 13.12.2011

**COMPLETION PLAN REVISIONS**

1. Revision No. 1: [Details]  
 2. Revision No. 2: [Details]  
 3. Revision No. 3: [Details]  
 4. Revision No. 4: [Details]

Architects: PRISHKESH PAMAR ARCHITECTS



स्थायी लेखा संख्या /PERMANENT ACCOUNT NUMBER  
AIFPK8479G

नाम /NAME  
MADAN VASANT KAKAD

पिता का नाम /FATHER'S NAME  
VASANT KAKAD

जन्म तिथि /DATE OF BIRTH  
01-07-1976

हस्ताक्षर /SIGNATURE

मुख्य आयकर आयुक्त, नाशिक  
Chief Commissioner of Income-tax, Nashik

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

MANISHA M KAKAD

NARAYAN RAMCHANDRA GITE

02/06/1980  
Permanent Account Number  
BGOPK9859C

M. M. Kakad

Signature

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

MANISHA P KAKAD

RAMDAS GANGADHAR WAGH

15/03/1982  
Permanent Account Number  
BGOPK9316C

Signature

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

KAKAD NITIN VASANT

VASANT VITHOBA KAKAD

15/06/1981  
Permanent Account Number  
AORPK3298P

Signature

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

BORADE VIKAS SADASHIV

SADASHIV KISAN BORADE

01/05/1983  
Permanent Account Number  
CBDPB0007J

Signature

नसन-१

क्र. ४२६८/२०११

१५-२०



104/4362 पावती Original/Duplicate  
Thursday, June 27, 2019 नोंदणी क्र.: 39म  
4:18 PM Regn.: 39M

पावती क्र.: 8347 दिनांक: 27/06/2019

गावाचे नाव: मखमलाबाद  
दस्तऐवजाचा अनुक्रमांक: नसन1-4362-2019  
दस्तऐवजाचा प्रकार : डिक्लरेशन  
सादर करणाऱ्याचे नाव: 1.मदन वसंत काकड, 2.मनिषा नारायण गिते लग्नानंतरचे नाव मनिषा मदन काकड, 3.मनिषा रामदास वाघ लग्नानंतरचेनाव मनिषा पवन काकड, 4.विकास सदाशिव बोराडे यांचे ज.मु. म्हणून मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड, 2.मनिषा मदन काकड, 3.मनिषा पवन काकड, 4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु. म्हणून नितिन वसंत काकड

नोंदणी फी ₹. 100.00  
दस्त हाताळणी फी ₹. 860.00  
पृष्ठांची संख्या: 43

एकूण: ₹. 960.00

आपणास मूळ दस्त, थंबनेल प्रिंट, सूची-२ अंदाजे  
4:38 PM ह्या वेळेस मिळेल.

Sub Registrar Nashik1

घोषणा पत्र

कनैय्या बिल्डर्स तर्फे  
मी ... मदन ... वसंत ... काकड ..... यांदारे घोषित करतो की , दुय्यम निबंधक  
..... नाशिक ..... यांचे कार्यालयात ..... स्वरेदीखात ..... या शिर्षकाचा  
दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात आला आहे. श्री. मदन ... वसंत ... काकड ... व  
इ यांनी दि. १२ /४/१८ रोजी मला दिलेल्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मी  
सादर दस्त नोंदणीस सादर केला आहे / निष्पापीत करून कबुलीजबाब दिला आहे.  
सादर कुलमुखत्यारपत्र लिहून देणार यांनो कुलमुखत्यारपत्र लिहून देणार व्यक्तीपैकी  
कोणीही मयत झालेले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे कुलमुखत्यापत्र रद्द  
वातल ठरलेले नाही. सादरचे कुलमुखत्यापत्र पूर्णपणे वैध असून उपरोक्त करण्यास  
मी पूर्णतः सक्षम आहे. सादरचे कथनं चुकीचे आढळून आल्यास , नोंदणी अधिनियम  
१९०८ चे कलम ८२ अन्वये शिक्षेस मी पात्र राहीन याची मला जाणीव आहे

*(Signature)*

मदन वसंत काकड  
कुलमुखत्यारपत्रधारकाचे नाव  
व सही

दिनांक : - १२/०१/१८

नसन-१  
क्र. ४२७८ /२०१९  
१६ - २०



घोषणा पत्र

मी .नितीन ... वसंत ... काकड ..... यांदारे घोषित करतो की , दुय्यम निबंधक  
..... नाशिक ..... यांचे कार्यालयात ..... स्वरेदीखात ..... या शिर्षकाचा  
दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात आला आहे. श्री. कनैय्या बिल्डर्स तर्फे  
इ यांनी दि. १२ /४/१८ रोजी मला दिलेल्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मी  
सादर दस्त नोंदणीस सादर केला आहे / निष्पापीत करून कबुलीजबाब दिला आहे.  
सादर कुलमुखत्यारपत्र लिहून देणार यांनो कुलमुखत्यारपत्र लिहून देणार व्यक्तीपैकी  
कोणीही मयत झालेले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे कुलमुखत्यापत्र रद्द  
वातल ठरलेले नाही. सादरचे कुलमुखत्यापत्र पूर्णपणे वैध असून उपरोक्त करण्यास  
मी पूर्णतः सक्षम आहे. सादरचे कथनं चुकीचे आढळून आल्यास , नोंदणी अधिनियम  
१९०८ चे कलम ८२ अन्वये शिक्षेस मी पात्र राहीन याची मला जाणीव आहे

*(Signature)*

नितीन वसंत काकड  
कुलमुखत्यारपत्रधारकाचे नाव  
व सही

दिनांक : - १२/०१/१८



02/04/2019

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : दु.नि. नाशिक 1


दस्त क्रमांक : 2292/2019

नोदणी :

Regn:63m

गावाचे नाव : मखमलाबाद


(1)विलेखाचा प्रकार	अॅग्रीमेंट टू सेल	
(2)मोबदला	1917000	
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	1917000	
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव:नाशिक म.न.पा. इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे मखमलाबाद स.नं.53/18,यांसी प्लॉट नं.1,यावरील कृष्णलीला अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॉट नं.19,कार्पेट क्षेत्र 58.08 चौ.मी.( ( Survey Number : 53/18 ; ) )	
(5) क्षेत्रफळ	1) 58.08 चौ.मीटर	
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.		
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड, 2.मनिषा मदन काकड, 3.मनिषा पवन काकड, 4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु. म्हणून नितिन वसंत काकड वय:-37; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: मखमलाबाद रोड, नाशिक, महाराष्ट्र, णास्:ईक्र. पिन कोड:-422003 पॅन नं:-AASFk8767C 2): नाव:-1.मदन वसंत काकड,2.मनिषा नारायण गिते लग्नानंतरचे नाव मनिषा मदन काकड,3.मनिषा रामदास वाघ लग्नानंतरचेनाव मनिषा पवन काकड,4.विकास सदाशिव बोराडे यांचे ज.मु. म्हणून मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड,2.मनिषा मदन काकड,3.मनिषा पवन काकड,4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु.म्हणून नितिन वसंत काकड वय:-37; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: मखमलाबाद रोड, नाशिक, महाराष्ट्र, णास्:ईक्र. पिन कोड:-422003 पॅन नं:-AIFPK8479G	
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-आरती चंद्रकांत गिते वय:-56; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: रविवार पेठ, नाशिक, महाराष्ट्र, णास्:ईक्र. पिन कोड:-422001 पॅन नं:-BTKPG6741E	
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	01/04/2019	
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	02/04/2019	
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	2292/2019	
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	115100	
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	19170	
(14)शेरा		



मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-:

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.



Handwritten text and signature at the bottom right of the page.



9-1974	
NSF	1974
NSF-1974	

11




**D**ocument **H**andling **C**harges  
Inspector General of Registration & Stamps

**Receipt of Document Handling Charges**

PRN 1607201906741

Receipt Date 19/07/2019

Received from arti chandrakant gite, Mobile number 1111111111, an amount of Rs.400/-, towards Document Handling Charges for the Document to be registered on Document No. 4978 dated 19/07/2019 at the Sub Registrar office S.R. Nashik 1 of the District Nashik.



**Payment Details**

Bank Name SBIN

Payment Date 16/07/2019


Bank CIN 10004152019071605962

REF No. IGAGPHYKI4

Deface No 1607201906741D

Deface Date 19/07/2019

This is computer generated receipt, hence no signature is required.





9 - FTF	
1958 J 222	1.0.55
50 - 50	



104/4978

शुक्रवार, 19 जुलै 2019 12:37 म.नं.

दस्त गोषवारा भाग-1

नसन1

92120

दस्त क्रमांक: 4978/2019

दस्त क्रमांक: नसन1 /4978/2019

बाजार मूल्य: रु. 19,17,000/-

मोबदला: रु. 19,17,000/-

भरलेले मुद्रांक शुल्क: रु.100/-

नोंदणी फी माफी असल्यास तपशिल :-

1) Fee Adjustment : Fee Adjustment (yashada training) code added for keeping tack of adjusted fees

दु. नि. सह. दु. नि. नसन1 यांचे कार्यालयात

पावती:9530

पावती दिनांक: 19/07/2019

अ. क्र. 4978 वर दि.19-07-2019

सादरकरणाराचे नाव: आरती चंद्रकांत गिते

रोजी 12:35 म.नं. वा. हजर केला.

नोंदणी फी

रु. 100.00

दस्त हाताळणी फी

रु. 400.00

पृष्ठांची संख्या: 20

एकुण: 500.00

श्री आरती चंद्रकांत गिते

दस्त हजर करणाऱ्याची सही:

Sub Registrar, Nashik1

सह. दुय्यम निबंधक वर्ग-२

नाशिक-१.

दस्ताचा प्रकार: डीड ऑफ अपार्टमेंट

Sub Registrar, Nashik1

सह. दुय्यम निबंधक वर्ग-२

नाशिक-१.

मुद्रांक शुल्क: (एक) कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा स्थालगत असलेल्या कोणत्याही कटक क्षेत्राच्या हद्दीत किंवा उप-खंड (दोन) मध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही नागरी क्षेत्रात

शिक्षा क्र. 1 19 / 07 / 2019 12 : 35 : 36 PM ची वेळ: (सादरीकरण)

शिक्षा क्र. 2 19 / 07 / 2019 12 : 36 : 59 PM ची वेळ: (फी)



21/3

श्री. प्रेमचंद लाल शर्मा  
श्री. प्रेमचंद लाल शर्मा

श्री. प्रेमचंद लाल शर्मा  
श्री. प्रेमचंद लाल शर्मा





19/07/2019 12 39:48 PM

दस्त गोषवारा भाग-2

नसन1

20120

दस्त क्रमांक:4978/2019

दस्त क्रमांक :नसन1/4978/2019

दस्ताचा प्रकार :-डीड ऑफ अपार्टमेंट

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	पक्षकाराचा प्रकार	छायाचित्र	अंगठ्याचा ठसा
1	नाव:आरती चंद्रकांत गिते पत्ता:प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: रविवार पेठ, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक. पॅन नंबर:BTKEPG6741E <i>श्री आरती चंद्रकांत गिते.</i>	लिहून घेणार वय :-56 स्वाक्षरी:-		
2	नाव:मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड, 2.मनिषा मदन काकड, 3.मनिषा पवन काकड, 4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु. म्हणून नितिन वसंत काकड पत्ता:प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक. पॅन नंबर:AASFK8767C	लिहून देणार वय :-38 स्वाक्षरी:-		
3	नाव:1.मदन वसंत काकड,2.मनिषा नारायण गिते लग्नानंतरचे नाव मनिषा मदन काकड,3.मनिषा रामदास वाघ लग्नानंतरचेनाव मनिषा पवन काकड,4.विकास सदाशिव बोराडे यांचे ज.मु. म्हणून मे. कन्हैय्या बिल्डर्स तर्फे भागीदार 1.मदन वसंत काकड,2.मनिषा मदन काकड,3.मनिषा पवन काकड,4.विकास सदाशिव बोराडे यांचे वि.मु.म्हणून नितिन वसंत काकड पत्ता:प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: मखमलाबाद, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक. पॅन नंबर:AIFPK8479G	मान्यता देणार वय :-38 स्वाक्षरी:-		

वरील दस्तऐवज करून देणार तथाकथीत डीड ऑफ अपार्टमेंट चा दस्त ऐवज करून दिल्याचे कबुल करतात.  
शिक्का क्र.3 ची वेळ:19 / 07 / 2019 12 : 38 : 44 PM

ओळख:-

सदर इसम दुय्यम निबंधक यांच्या ओळखीचे असून दस्तऐवज करून देणा-यानां व्यक्तीश: ओळखतात, व त्यांची ओळख पटवितात

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	छायाचित्र	अंगठ्याचा ठसा
1	नाव:अॅड.संदीप तानाजी पिंगळे वय:40 पत्ता:302/1, मारुती चेंबर्स, नाशिक पिन कोड:422002		

शिक्का क्र.4 ची वेळ:19 / 07 / 2019 12 : 39 : 08 PM

शिक्का क्र.5 ची वेळ:19 / 07 / 2019 12 : 39 : 19 PM नोंदणी पुस्तक 1 मध्ये

Sub Registrar Nashik1

सह.दुय्यम निबंधक वर्ग-२

नाशिक-१, EPayment Details.

sr.	Epayment Number	Defacement Number
1	1607201906741	1607201906741

पुस्तक क्रमांक १२७८

अनुक्रमांक १२७८

Know Your Rights as Registrants

1. Verify Scanned Document for correctness through thumbnail (4 pages on a side) printout after scanning
2. Get print immediately after registration.

For feedback, please write to us at feedback.isarita@gmail.com

सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, नाशिक-१.



पंजीत करण्यात येत की  
या दस्तामध्ये एकुण १ न 20  
पाने आहेत

पह दुय्यम निबंधक वर्ग  
नाशिक-१

20/11/18

वि. नं. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.  
नं. १ वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.  
वि.प्र. वि.प्र.

वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.  
वि.प्र. वि.प्र.



वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.  
वि.प्र. वि.प्र.

वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.  
वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.  
वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.

वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र. वि.प्र.

